

प्रत्येक स्वप्नासाठी सुरू करा एक छोटी एसआयपी*




एक गुंतवणूक शिक्षण आणि जागृती उपक्रम
बडोदा बीएनपी परिबास म्यूच्युअल फंड यांच्याद्वारे.

*सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

छोटी पावले उचला सुरेख भविष्य साकार करण्यासाठी

आपला भविष्यकालीन ठेवा अवलंबून असतो आपल्या गत निर्णयांवर. आपण स्वप्नांचा पाठलाग करत आपले जीवनजगत असतो, काही स्वप्नांची तडजोड करतो, काही सोडून देतो, आणि काही थोडी साध्य करण्यात यशस्वी ठरतो. आपण आता घेत असलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे आपल्याला आशादायी भविष्य उभारण्यास आणि आपली स्वप्ने साध्य करण्यास मदत होऊ शकते. उत्तम गुंतवणुकीचे मूलभूत तत्त्व सर्वोत्तम उत्पादनाची निवड करण्यामध्ये नाही; तर ते नियमित गुंतवणूक करण्यामध्ये आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा आशादायी भविष्य निर्माण करण्यासाठीचा आसाच एक मार्ग मानण्यात येऊ शकतो

साधारण खर्च जीवन चक्र



'अधिक' हा शब्द अधिक परतावे किंवा योजनेच्या कामगिरीचे ओशासन ध्वनित करत नाही. स्वतंत्रपणे बडोदा एएमसी आणि बीएनपी परिबास एएमसी यांच्या तुलनेत, याचा संदर्भ संयुक्त उपक्रमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अतिरिक्त मूल्याशी आहे.


गुंतवणूक करण्यास सुरुवात करा



लवकर सुरुवात करा; तुमच्या गुंतवणुकीला तुमच्यासाठी काम करू द्या.



दीर्घ कालावधीमध्ये तुमच्या गुंतवणुकीचे संतुलन साधा.



मोठा विचार, करा, छोटी गुंतवणूक करा, नियमितपणे गुंतवणूक करा.



मार्केटमधील चढउतारापासून दूर जाऊ नका; तज्ज्ञांना तुमच्या गुंतवणुकीची काळजी घेऊ द्या.

एसआयपीचे फायदे

शिस्तबद्ध कार्यपद्धती

मासिक हप्त्यासारखा, तुमच्या पैशांचा छोटा भाग गुंतवणुकीसाठी बाजूला काढा. एसआयपीसह, तुम्ही निवडलेल्या योजनेमध्ये दर महिन्याला तुमच्या पसंतीची रक्कम गुंतवण्यासाठी बांधील राहू शकता. यामुळे तुम्ही मार्केटमधील चढ व उतार यांसह लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवू शकता.

जोखमीचे व चढउताराचे व्यवस्थापन

स्टॉक मार्केट्स हे मूळात अस्थिर स्वरूपाचे असतात, याद्वारे त्यांच्यामधील चढउतारांचा अंदाज करणे कठीण असते. गुंतवणूकदार हे त्यांच्या आर्थिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतात आणि एसआयपीमध्ये नियमितपणे गुंतवणूक करून व्यावसायिक गुंतवणूक व्यवस्थापकांना मार्केटमधील चढउतारांचे व्यवस्थापन करण्याचे काम सोपवू शकतात.

रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग

मार्केटची अचूक वेळ साधणे हे वेळखाऊ व जोखमीचे आहे. अधिक यशस्वी गुंतवणूक कृतियोजना म्हणजे रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग नावाच्या पद्धतीचा स्वीकार करणे. जेव्हा स्टॉक मार्केट्स खाली येतात, तेव्हा तुम्हाला अधिक युनिट्स वाटपाचा लाभ मिळतो आणि जेव्हा मार्केट्स वर जातात, तेव्हा गुंतवणुकीचे संतुलन साधले जाते.

चक्रवाढीची ताकद

एसआयपी ही चक्रवाढीच्या मूलभूत तत्त्वावर काम करते. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करता, तितक्या लवकर चक्रवाढीद्वारे तुमच्या गुंतवणुकीमध्ये वृद्धी होण्यासाठी अधिक वेळ मिळेल. याचा अर्थ असा की तुमचा परतावादेखील परतावा तयार करतो. एसआयपीद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करून तुमच्यागुंतवणुकीच्या मूल्यामध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट असते. यामुळे मार्केटची अचूक वेळ साधण्याची आणि अल्पकालीन अस्थिरतेची चिंता दूर होण्यास मदत होते.

चक्रवाढीची ताकद समजून घेण्यासाठी पुढील कोष्टक पाहा. हे कोष्टक गुंतवणुकीच्या विविध रकमांसाठी मासिक एसआयपीची गुंतवणूक दर्शवते.

| एसआयपी रक्कम | 5 वर्षे | 10 वर्षे | 15 वर्षे | 20 वर्षे | 25 वर्षे |
|--------------|-----------|-----------|-----------|-----------|----------|
| 5000 | 4.2 Lacs | 12.3 Lacs | 27.6 Lacs | 56.7 Lacs | 1.1 Crs |
| 10000 | 8.5 Lacs | 24.6 Lacs | 55.2 Lacs | 1.1 Crs | 2.2 Crs |
| 15000 | 12.7 Lacs | 36.8 Lacs | 82.8 Lacs | 1.7 Crs | 3.4 Crs |
| 20000 | 16.9 Lacs | 49.1 Lacs | 1.1 Crs | 2.3 Crs | 4.5 Crs |
| 25000 | 21.2 Lacs | 61.4 Lacs | 1.4 Crs | 2.8 Crs | 5.6 Crs |

स्रोत: अंतर्गत. विचारात घेण्यात आलेला वृद्धी दर हा 12.93% इतका आहे. 01/06/13 ते 30/05/23 यादरम्यान 10 वर्षांच्या रोलिंग परताव्याची सरासरी(मीन). एएमएफआय बेस्ट प्रॅक्टिसेस गाइडलाइन्स परिपत्रक क्र.109/2023-24 प्रमाणे.

गत कामगिरी ही भविष्यामध्ये राखली जाऊ शकेल किंवा राखली जाऊ शकणार नाही आणि ती कोणत्याही भविष्यकालीन परताव्यांची हमी देत नाही.

अधिक माहितीसाठी व अधिक जाणून घेण्यासाठी, आजच तुमच्या वित्तीय सल्लागाराशी/म्युच्युअल फंड वितरकाशी संपर्क साधा!

एसआयपी ही नफ्याचे आश्वासन देत नाही किंवा खाली जाणाऱ्या मार्केटमध्ये नुकसानाविरुद्ध संरक्षणाची हमी देत नाही. फंड/एएमसी कोणत्याही परताव्यांची हमी देत नाही किंवा वचन देत नाही किंवा अंदाज वर्तवत नाही.

बडोदा बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडाद्वारे एक गुंतवणूकदार शिक्षण व जागृती उपक्रम. कृपया दस्तऐवज आवश्यकता/ एका वेळची नो युअर कस्टमर (केवायसी) पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया, पत्त्यामधील बदल, बँक मॅन्डेट, सेबी पोर्टलवर तक्रारी दाखल करणे, इत्यादीसंबंधी तपशीलासाठी <https://www.barodabnpparibasmf.in/investor-centre/information-on-kyc> ला भेट द्या. कृपया केवळ नोंदणीकृत म्युच्युअल फंडांशी व्यवहार करा, ज्यांच्या तपशीलाची सेबीच्या वेबसाइटवर (www.sebi.gov.in) "Intermediaries/Market Infrastructure Institutions" अंतर्गत पडताळणी करता येऊ शकते. व्यक्तिगत स्वरूपाचे कर परिणाम जाणून घेण्यासाठी, गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्या कर सल्लागाराशी सल्लामसलत करण्याची विनंती करण्यात येते. बडोदा बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडासंबंधी सर्व तक्रारी service@barodabnpparibasmf.in येथे पाठवता येऊ शकतील आणि/किंवा त्यासाठी www.scores.gov.in (सेबी स्कोअर्स पोर्टल) वर भेट देता येऊ शकेल.

एसआयपीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, <https://www.barodabnpparibasmf.in/SIP> ला भेट द्या.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते, योजनेविषयी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.